

August 31, 2021

BSE Limited National Stock Exchange of India Limited Scrip code: 535755 Symbol: ABFRL

Sub.: Newspaper advertisement of the Corrigendum of Notice of the 14th Annual General Meeting

Ref.: 1. Regulation 30 & 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

2. ISIN: INE647001011

Dear Sir/ Madam,

Pursuant to the above referred and in terms of the applicable provisions of the Companies Act, 2013 and the SEBI Listing Regulations, we hereby enclose copies of the newspaper advertisement published on August 31, 2021 in the following newspapers:

- (i) Business Standard (English)
- (ii) Navshakti (Marathi)

The same are also available on website of the Company i.e. at www.abfrl.com.

This is for your information and record.

Thanking you.

Sincerely,

For Aditya Birla Fashion and Retail Limited

Geetika Anand Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

Tel.: +91 86529 05000

Fax: +91 86529 05400

CIN: L18101MH2007PLC233901 Website: www.abfrl.com

E-mail: secretarial@abfrl.adityabirla.com

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given that the Share Certificate No.43 for 5 ordinar shares bearing Distinctive Nos.211 to 215 of Prasanna Vastu Co-operative Housing Society Limited standing in the name o Smt.Sheeba Shaji Varqhese have bee reported to be lost/ misplaced and that ar application for issue of duplicate share certificate in respect thereof has been made to the Society at Survey no.263 (part and CTS no.8A at Baf-Hira Nagar, Marve Road, Malad (West), Mumbai 400095.

Whomsoever have objection, if any, agains issuance of such duplicate share ertificates should be made within 15 days rom the date of publication of this notice Share Certificate is not mortgaged nor any loan taken against the flat.

For and on behalf of Prasanna Vastu CHS Limited

Secretary Mahendra P. Anandpara, Cell no.9819803732

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public a arge that my client, M/s, Nageshwar Nath Real Estate Private Limited, through its Directors Mrs. Binam Mishra and Mr Rajesh Kumar Mishra located at: 1st Floor, lari Plaza, Naher Road, Near Shukhla Chauraha, Jankipuram Vistar, Lucknow 226021, U.P. India is the proposed owner of inded Property admeasuring 21 Guntas 2126,8170 square metres) at Survey No 9/2/A/1 and 19 guntas (1900 square netres) at Survey No. 9/2/B old survey No of Village: Phene Taluka: Bhiwandi District: Thane here in after referred to as he "Said Property". Whereas all persons naving any claim, right, title, interest in o against the said property by way of nheritance, mortgage, possession, sale gift, lease, tenancy, lien, charges, trust o easement or otherwise howsoever are nereby required to make the same known to he undersigned having Office at Flat No.106, B-Wing, Asmita Regency-2, Opp: Asmita Club Station Road Mira Road Fast Thane-401107 within 15 days of this Publication, failing which the claim of such erson/s will be deemed to have been vaived and/or abandoned or given up and he same shall not be entertained thereafte and sale shall be completed between my Client/Owner and Seller/vendor Sd/ Rehana Begun

Advocate High Court) Date: 31/08/2021

PUBLIC NOTICE

my client **Mr. Kishan Moti Rathod** has misplaced the Original Agreement for Sale dt. 6th June 1988, between **M/s** G. G. BUILDERS through its Partne Mr. Pradeep Gupta & Mr. Shrikan Ratilal Shah, in respect of Flat No. A/202, on Second Floor, New Aradhana Co-op. Housing Society td., constructed on Survey No. 97/ H. No. 2. Revenue Village Manikpur Anand Nagar, Vasai Road (W), Vasai, Dist. Palghar - 401 202, on dated 18/08/2021 while travelling in Auto Rickshaw between the area of Vasai gaon to Vasai Station. In case the same is found it should be returned

My client intend to sell & transfer the aforesaid property to prospective purchaser and in case any person has any rights, claims and interest ir respect of sell & transfer of aforesaid property or otherwise, the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof failing which it shall be construed tha such claim is waived, abandoned. Advocate Deepak V. Desai.

o my client or to us forthwith.

Shop No. 1, Guru Aashish, N. G Suratwala Complex, Zenda Bazar Kacheri Road, Vasai(W), Tal. Vasai, Dist. Palghar – 401 201. Mob: 9850995207 Date: 31/08/2021. **EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED**

ted At Edelweiss House, Off. C. S. T Road, Kalina Regional Office Address: - Ground Floor, Tower 3, Wing B. Kohingor City



Mall, Kohinoor City, Kirol Road, Kurla (W), Mumbai – 400070

POSSESSION NOTICE UNDER RULE 8(1) OF THE SARFAESI ACT, 2002 Whereas the Undersigned being the Authorized Officer of EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Ordinance,2002 (orde 3 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement Rules 2002 issued Demand Notices to the Borrowers as detailed hereunder, calling upon the respective Borrowers to repa the amount mentioned in the said notices with all costs, charges and expenses till actual date of payment within 60 day fire amount mentioned in the said notices with all costs, charges and exploses in actual date of payment within 60 days from the receipt of the same. The said Borrowers/Co borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Co borrowers and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described hereunder in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act r/w Rule 8 of the said Rules in the dates mentioned along-with the Borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED. For the amount specified therein with future interest, costs and charges from the respective dates. Details of the Borrowers, Co-borrowers and Guarantors, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent under

Section 13(2) and Amount claimed thereunder and Date of Possession is given as under: 1.Name and Address of the Borrower. Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount:

iish Shashi Jha (Borrower) & Rajashree Manish Jha (Co-Borrower) m No-502 Sumitra Sadan, Mumbra Devi Colony Road, Near Post Office,Diva (East), Thane – 400612 LAN NO. LPANSTH0000071813 Loan Agreement Date: 30th March 2019 Demand Notice Date: 25.05.2021 Loan Amount :- Rs.13,62,839/- (Rupees Thirteen Lakhs Sixty Two Thousand Eight Hundred And Thirty Nine Only)
Amount Due : Rs.15,32,217.02/- (Rupees Fifteen Lakhs Thirty Two Thousand Two Hundred Seventeen and

Possession Date: 27.08.202 Details of the Secured Asset: All That Piece And Parcel Of Property Bearing Flat No 302, Admeasuring 450 Sq.Ft. (Built etails of the secure Asset, All that rece with Pates of the Open Beat No. 2, All teasing 4-3 of the Secure Asset, All that rece with Pates of the Secure Asset Se Bldg No.5, South: Bldg No.7, East: Bldg No.3, West: Open Plot.

2.Name and Address of the Borrower. Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount: Dattaram Chajuram Kumavat(Borrower) & Manju Kumawat(Co Borrower) Flat No 003, Gr Floor, Iris Building, Jay Mat Di Complex, Near Toll Naka Off. Thane Bhiwandi Rd, Kalher,Bhiwandi, Thane - 421302

LAN NO. LKYNSTH0000068408 Loan Agreement Date: 25-February-2019 Demand Notice Date: 01.06.2021
Loan Amount: Rs.15,85,793/- (Rupees Fifteen Lakhs Eighty Five Thousand Seven Hundred And Ninety Three Only)
Amount Due: Rs.18,09,552.05/- (Rupees Eighteen Lakhs Nine Thousand Five Hundred Fifty Two and Five Pais Possession Date: 27.08.202

Details of the Secured Asset: All That Piece And Parcel Of Property Bearing Flat No. 003, Area Admeasuring 560 Sq.Fts Equivalent To 52.04 Sq.Mtrs. I.E. Carpet Area (800 Sq.Fts. Builtup); On Ground Floor, In R.C.C Building Named As "Iris" In Jai Mata Di Complex; Being Constructed On The Land Bearing Surveyno. 10, Hissa No.2, Situated At Mouje Kalhe Bhiwandi; Within The Limits Of Gram Panchayat Kalher, Joint Sub-Registration District And Taluka Bhiwandi, Registration District And District Thane; State Of Maharashtra. The Said Flat Is Bounded As: North: Resi Bldg, South: Resi Bldg East: Chawl, West: Cosmos Bldg.

Place: Mumbai Date: 31.08.2021

MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora

on hehalf of Business Standard Private

Limited and Printed at M/s. Dangat Medi. Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC

dustrial Area, Vishnu Nagar, Digha, Na

Mumbai, 400708 and M/s. Dainik

Bhaskar Plot no. 10 11 Sector B.

Industrial Area, Govindpura, Bhopal (M.P.)-462023. & Published at

H/4 & I/3, Building H. Paragon Centre, Opr

Editor: Shyamal Majumdar

RNI NO: 66308/1996

Readers should write their feedback at

feedback@bsmail in

Fax: +91-11-23720201

For Subscription and Circulation

Head-Customer Relations

Business Standard Private Limited

Mumbai - 400013

"or sms, REACHBS TO 57575

Overseas subscription

(Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in

Business Standard seek to present an unbiased pioure of developments in the markets, the corporate

ture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by reading the property of property and stickers which begins the property of property and stickers which per the property of the property

ers on the basis of reports and articles published

he newspaper. Readers are expected to form the

Business Standard does not associate itself with

stand by the contents of any of the advertisemen

accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned.

directed to the advertisers concerned.

Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redissemination of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written concerned. M/s Devices Standard Put. Ltd. Any such

sent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any suc prohibited and unauthorised act by any person/leg

No Air Surcharge

entity shall invite civil and criminal liabilities.

quiries please contact: Ms. Mansi Singh

1 & I/3, Building H,Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B.Marg, Worli,

turion, P.B.Marg, Worli, Mumbai- 40001

Sd/- Authorized Office For Edelweiss Housing Finance Limite

HOTEL RUGBY LIMITED Business Standard

CIN: L55101MH1991PLC063265

Regd. Office: 2, Ground floor, 9, Dev Bhuvan, Gazdar Street, Chira Bazar, Kalbadevi, Mumbai – 400002. | Tel No.: 022-67470380 E-mail ID:- rugbyhotel@rediffmail.com | Website - www.hotelrugby.co.in

PUBLIC NOTICE -30th ANNUAL GENERAL MEETING

This is to inform you that in view of the outbreak of the Covid-19 pandemic, the Annual General Meeting ('AGM'/'Meeting') of Hotel Rugby Limited (the 'Company') will be convened through Video Conference ('VC') / other audio visual means ('OAVM') i compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular dated May 12, 2020 and 15th January, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars').

The 30th AGM of the Members of the Company will be held at 10.30 a.m. (IST) on Wednesday, September 29, 2021 through VC/ OAVM facility provided by the Link Intime India Private Limited('LIIPL') to transact the businesses as set out in the Notice convenir the AGM.

The e-copy of 30th Annual Report of the Company for the Financial Year 2020-21 along with the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at www.hotelrugby.co.in and on Stock Exchange's websit i.e. www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility ONLY, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Accordingly please note that no provision has been made to attend and participate in the 30th AGM or the Company in person to ensure compliance with the directives issued by the governmen authorities with respect to Covid-19. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

The Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & ransfer Agents ('Registrar') / Depository Participants ('DPs'). As per the SEBI Circular, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Member Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned below, for registering their email addresses to receive login ID and assword for e-Voting:

For Physical Shareholders - please provide necessary details like Folio No., Name of Shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAAR (self attested scanned copy of Aadhaar Card by email to rugbyhotel@rediffmail.com. For Demat Shareholders - please provide Demat account details (CDSL-16 digit

beneficiary ID or NSDL- 16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card) AADHAAR (self attested scanned copy of Aadhaar Card) to rugbyhotel@rediffmail.com. The company shall co-ordinate with LIIPL and provide the login credentials to the above

mentioned Shareholders.

Place : Mumbai Date : August 30, 2021

MAHENDRA THACKER CEO & DIRECTOR

For HOTEL RUGBY LIMITED

PUBLIC NOTICE

my Clients Shri Dhirubha Vasarambhai Kachchi and his wife Kailash and their younger son Vinit Dhirubhai Kachchi all resident o 1904, Building No-1/A, C.T.S. No. 128-A/1/2 1C/1/1 (PT), Mahayir Naga Opp, Nirman Hospital Kandivali (West), Mumbai- 400067, have severed all their relationship with their elder son Shri Deepak Dhirubha Kachchi due to his bad habits. All my above named clients have also disowned and debarred their said Sor from all their movable and immovable properties. Anybody dealing with Shr Deenak Dhirubhai kachchi will do so at his/ her/ their own risk and responsibilities and my clients shal not be responsible for any act, deed o dealing done by Shri Deepak Dhirubhai Kachchi.

ADVOCATE J. K. MEHTA Place: Mumba

PUBLIC NOTICE

Mr. Balaram Bhagoii Mohite, a Member of the Society i.e. Samata Co operative Housing Society Limited. situated at Plot No. 675 0th Road, Khar West, Mumbai – 400052 and holding Flat No. B/12, 3rd Floor, Samata Co operative Housing Society Limited, Plot no 675, 20th Road, Khar West, Mumbai 400052 the Society, died on 26.04.2019.

The Society has received an application for membership from the legal heir and wife, Mrs. Sarojini Balaram Mohite, for aforesaid transfer of flat and shares in her name The Society hereby invite claims o objections from the heir or heirs or other claimant or claimants / objector or objectors to the transfer of the said shares of the ceased member in the capital / property of he Society within 14 days from the publication of this notice, with copies of documents and other proofs in support of nis/her/their claim/ objections for transfer of shares and interest of the deceased member n the capital/property of the Society. If no such claims / objections are received within he period prescribed above, the Society will go ahead with the transfer of the Flat and hares in favour of Mrs. Sarojini Balaram Mohite as per the provisions in Bye-laws of he Society.

Hon. Secretary Samata Co operative Place: Mumbai. Date: 31.08.2021 Housing Society Limited

Jagran

JAGRAN PRAKASHAN LIMITED

CIN-L22219UP1975PLC004147 Registered Office: Jagran Building, 2, Sarvodaya Nagar, Kanpur-208005 Tel: +91 512 2216161, Website: www.jplcorp.in, E-mail: investor@jagran.com NOTICE OF 45TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 45th Annual General Meeting ("AGM") of the members of **Jagran Prakashan Limited** ("the Company") will be held on **Friday, September 24, 2021** at **12:00 Noon** through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), in compliance with the applicable ons of the Companies Act. 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars") to transact the businesses as set ou

n the Notice of the AGM ("the Notice") dated May 28, 2021. The Company has sent notice of AGM together with the Annual Report on Monday, 30th August 2021, through electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories in compliance with the relevant circulars, Provisions of the Act and Listing Regulations. The Members are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants to receive copies of the Annual Repor 2020-21 in electronic mode.

The aforesaid documents are also available on the Company's website at www.jplcorp.in and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, and on the website of the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited ("KFintech") at https://evoting.kfintech.com. The facility for appointment of proxy will not be available. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice.

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard-2 on General Meetings and relevant provisions of Listing Regulations, each as amended time to time, the Company is pleased to provide to its members, the facility to exercise their right to vote electronically, through e-voting services provided by KFintech from a place other than the venue of the AGM ("remote e-voting"), on all resolutions as set out in the Notice. Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to and the minutes attending the Actin more rate of cash their occuping year of the acting is provided in the Notice.

The Members of the Company are further informed as follows:

The remote e-voting will commence on Tuesday, September 21, 2021 (9:00 a.m. IST) and enc on Thursday, September 23, 2021 (5:00 p.m. IST). At the end of the remote e-voting period the facility shall be disabled.

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Ownership maintained by the Depositories as on the **cut-off date i.e. Thursday, September 16, 2021** only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company person who is not the member as on the cut-off date should treat this notice for info purpose only. In case a person who has become the Member of the Company after the dispatch of this Notice

but on or before the cut-off date may obtain the User ID and password in the manner as provided in the Notice of the AGM.

Facility for e-voting shall also be made available at the AGM for those members who attended the AGM and who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise thei right at the AGM. Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be allowed to cast their vote again.

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com or contact Ms. C. Shobha Anand, at evoting.gw.fintech.com or call KFintech's toll free No. 1-800-309-4001 for any further clarifications.

Mr. Adesh Tandon, Practising Company Secretary has been appointed as the Scrutinizer, for on resolutions shall be declared not later than 48 hours from the conclusion of the AGM and the resolutions will be deemed to be passed on the AGM date subject to receipt of the requisite number of votes in favor of the resolutions.

The results declared along with the Scrutinizer's Report will be available on the corporate website of the Company, www.iplcorp.in and on KFintech's website at https://evoting.kfintech.com and communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited otice is further given that the Register of Members and Share Transfer Books of the Company wi

remain closed from Friday, September 17, 2021 to Friday, September 24, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM.

Place: Kanpur Date: August 30, 2021

Company Secretary and Compliance Officer Membership No.: F5863

FORM NO. INC -25A Before the Regional Director Western Region, Ministry of Corporate Affairs,

In the matter of the Companies Act, 2013, section 14 of Companies Act, 2013 and

rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND

n the matter of M/s Satyasai Pressure Vessels Limited (CIN: U28900MH1999 P L C119922) having its registered office at 1105, Floor 11, Plot-453, Lodha Supremus Senapati Bapat Marg, Lower Parel, Delisle Road Mumbai City MH 400013 IN Applicant Notice is hereby given to the general public that the company intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 30-08-2021 to enable the company to give effect for such conversion. Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his nterest and grounds of opposition to the concerned Regional Director (REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION, EVEREST 5TH FLOOR, 100 MARINE DRIVE MUMBAL = 400002 PHONE: 022-22817259, 22811493), within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its

Date: 31-08-2021 Place: Mumbai

For and on behalf of the Applicant Satya Kishor Kela, Managing Director DIN: 02259828

Lower Parel, Delisle Road Mumbai City MH 400013 IN



Excel Industries Limited

CIN: L24200MH1960PLC011807 Regd. Office: 184-87, S V Road, Jogeshwari (West), Mumbai-400 102. Website: http://www.excelind.co.in Email: investors@excelind.com, Tel: 91-22-66464200

Notice For The Attention of Shareholders of The Company For The pcoming 60th Annual General Meeting and Information on E-Voting

of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020, 17/2020 20/2020, 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2021/ 11 issued by the Securities and Exchange Board of India (hereinafter referred to as "the Circulars"), to transact the business set out in the Notice calling the AGM

The Notice of AGM together with the Annual Report is also being made available on the Company's website www.excelind.co.in and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

Remote e-voting and e-voting during AGM

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on the resolutions set out in the Notice of the AGM by remote e-voting before the AGM and also by e-voting during the AGM through the electronic voting system of Link Intime India Private Limited (LIIPL).

circulating the Annual Report. The remote e-voting will commence on Tuesday, the 21st September, 2021 at

Cut-off date for determining eligibility for voting

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut- off date, i.e., Friday, the 17th September, 2021 shall be entitled to exercise his right of remote e-

date, may obtain Notice of AGM together with the Annual Report and the login and password by sending a request to instameet@linkintime.co.in

AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

Deduction of tax on Dividend

Dividend recommended by the Board of Directors will be paid if approved by the members in the AGM. Dividend will be subject to deduction of tax at source (TDS) as per the provisions of the Income-Tax Act and rules there under. For details please refer to the Notice of the AGM.

For Excel Industries Limited

Dated: 31st August, 2021

S K Singhvi **Company Secretary**

R S SOFTWARE (INDIA) LIMITED (CIN: L72200WB1987PLC043375

Corporate Office: "FMC FORTUNA", 1st Floor, A-2, 234/3A, A.J.C. Bose Road, Kolkata – 700 020 Tel.: 033-22876254 / 6255 / 5746, Fax: 033-22876256 F-mail: rscorp@rssoftware.co.in. Website: www.rssoftware.com

NOTICE FOR TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules") and notified by the Ministry of Corporate Affairs, Pursuant to Section 124(6) of the Companies Act. 2013 ("the Act") read with Rule 6 of the Rules, all shares in respect of which dividends remain unclaimed/unpaid for seven consecutive years or more, shall be transferred by the Company to the Demat Account of IEPF Authority

Accordingly, all shareholders whose dividends for the financial year 2014-15 (2nd Interim) onwards have remained unpaid / unclaimed the corresponding shares of the face value of Rs 5/- each in respect of such shareholders therefore will be due to be transferred to Demat Account of IEPF Authority in the following manner:

- a. In case of shares held in Physical form, by issuance of New Share certificates and thereafter transferring the shares to Demat Account of IEPF Authority, Accordingly, the original share certificate(s). which stand registered in your name would stand automatically cancelled and be deemed non-negotiable.
- b. In case of shares held in Demat Form, by transfer of shares directly to Demat Account of IEPF Authority through the Depository participants as per Rules

Adhering to the various requirements set out in the Rules, the company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to Demat Account of IEPF Authority at their last recorded address with the Company for taking appropriate action. The full details of such shareholders having unencashed dividends and shares due for transfer has been given on the website of the Company www.rssoftware.com.

Notice is hereby given to all such shareholders to make an application to the Company / Registrar & Share Transfer Agents by 1st November 2021 with a request for claiming the unpaid dividend so that the shares are not transferred to the IEPF. In case the company does not receive any communication from the concerned shareholders by the due date, the Company shall with a view to comply with the requirements set out in the Rules transfer the shares to the Demat Account of IEPF, without any further notice. No claim shall lie against the Company in respect of Unclaimed Dividend/shares transferred to IEPF in compliance with the Rules

Any person, whose shares and unclaimed dividends have been transferred to the Fund, may claim the shares/dividends from the IEPF Authority by making online application in Form IEPF 5 for which details are available at www.iepf.gov.in and on the website of the Company www.rssoftware.com

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar & Share Transfer Agents at CB Management Services (P) Ltd, P-22 Bondel Road, Kolkata-700019, West Bengal, Tel No. 033-4011-6700/16/17/23/28, Fax No. 033-4011-6739, E-mail: rta@cbmsl.com

By Order of the Board Kolkata Vijendra Surana 30th August, 2021 CFO & Company Secretary

ELDECO HOUSING AND INDUSTRIES LIMITED

CIN: \(.45202UP1985PLC099376\)

Regd. Office: Eldeco Corporate Chamber-1, 2nd Floor, Vibhuti Khand (Opp. Mandi Parishad), Gomti Nagar, Lucknow-226010; Ph. No.: 0522-4039999 | Website: www.eldecogroup.com

NOTICE OF 36[™] ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

/isual Means ("VC/QAVM") to transact the businesses, as set forth in the Notice of the AGM.

of India vide Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 ("the Circulars") permitted the holding of AGM without the physical presence of the members at a ommon venue. In compliance with the provisions of Companies Act, 2013 ("the Act") and Rules framed thereunder and Securitie and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations") and the Circulars, the 36" AGM of the Company is being held through VC/OAVM.

be made available on the Company's website www.eldecogroup.com, and can also be accessed on the website of Bombay Stock Exchange Limited at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com. The dispatch of Notice of AGM along with the Annual Report through emails has been completed on Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email addresses with the Company ar

egister / update their email addresses with the relevant DP's n compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Compar Secretaries of India, the Company is providing to its members with the facility to cast their vote on all the resolutions as set forth in the Notice using electronic voting system (remote e-voting and e-voting during AGM) through a platform which shall be

The remote e-voting period shall commence on **Saturday, September 18, 2021 at 9:00 a.m. (IST)** and will end on **Tuesday, September 21, 2021 at 5:00 p.m. (IST)**. During this period, Members holding shares either in physical form or in dematerialized form as on **Wednesday, September 15, 2021** ('cut-off date') may cast their votes electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The facility for e-voting will also be made available during the AGM and the Members who are present in the AGM through VC/OAVM who have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. Members who have already cast their vote by remote e voting prior to AGM may also attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again or change their vote at the AGM. The detailed procedure for attending the AGM through VC/OAVM and e-voting is provided in the Notice

onvening the AGM. The voting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the

The dividend, if declared at the AGM shall be paid to those members whose names appear in the Register of Members as on the cut-off date and in respect of shares held in dematerialized form, it shall be paid to members whose names are furnisl

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGN and holds shares as on cut-off date, may obtain the User ID and Password by sending a request at <u>a**dmin@skylinerta.com**</u> o **:handni@eldecohousing.co.in**. However, if the member is already registered with CDSL for e-voting, then you may use existin Iser ID and password for casting your vote.

avoid delay in receiving the dividend, members are requested to update their bank details with their DP's in case securities an held in demat mode and members holding securities in physical form should send a request for updating their bank details, to the Company's RTA to receive the dividend directly into their bank account. Pursuant to the Finance Act. 2020, dividend income will be taxable in the hands of the members wie f. 1^{st} April. 2020 and th Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the shareholders at prescribed rate in the Income Tax

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-votin manual available at <u>www.evotingindia.com</u> under help section or write an email to <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u>. A rievances connected with the facility for voting by electronic means should be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDS

Eldeco Housing and Industries Limited

ELDECO

Notice is hereby given that the **36th Annual General Meeting** ("AGM") of the Members of Eldeco Housing and Industries Limite ("the Company") will be held on Wednesday, September 22, 2021 at 2.00 p.m. (IST) through **Video Conferencing / Other Audi**e In view of the continuing COVID-19 pandemic, Ministry of Corporate Affairs vide its circular No. 14/2020, 17/2020, 20/2020 and D2/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively and the Securities and Exchange Board

n compliance with the abovementioned Circulars, the Company has sent the Notice of AGM alongwith the Annual Report for the financial year 2020-2021 electronically to all the members whose e-mail addresses are registered with the Company/Registra and Share Transfer Agent (RTA) i.e. Skyline Financial Services Private Limited/ Depository Participant(s) (DP's). The same shall also

requested to furnish their email addresses by writing to the Company at <u>c**handni@eldecohousing.co.in** or RTA of the Compa</u> at <u>admin@skylinerta.com</u> or <u>parveen@skylinerta.com</u>. Members holding shares in dematerialized mode are requested

provided by CDSL

Company as on the cut-off date.

Pursuant to Section 91 of the Act and Rules framed thereunder, as amended from time to time, the Register of Members an Share Transfer Books shall remain closed from **Thursday, September 16, 2021 to Wednesday, September 22, 2021** (both day

Members may note that the Board of Directors at their meeting held on June 24, 2021, had recommended a final dividend of R 40/- per shar. The final dividend, subject to approval of members, will be paid to the members whose names appear in the Register of members as on the **cut-off date i.e. Wednesday, 15th September, 2021** through various online transfer modes to the members who have updated their bank account details. For members who have not updated their bank account details, Dividenc Warrants/Demand Drafts/Cheques will be sent to the registered address depending upon the availability of postal services. To

Act, 1961 ("the IT Act"). In general, to enable compliance with TDS requirements, members are requested to comply and/or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DP's or in case shares are held in physical form with the Company/RTA by sending documents through email by Saturday, September 11, 2021.

at <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or call on 022-23058542/43 or our RTA at <u>compliances@skylinerta.com</u> By the order of the Board

Chandni Vij Company Secretary

ADITYA BIRLA

ADITYA BIRLA FASHION AND RETAIL LIMITED

FASHION & RETAIL

CIN: L18101MH2007PLC233901

Registered Office: Piramal Agastya Corporate Park, Building 'A', 4th and 5th Floor, Unit No. 401, 403, 501, 502, L.B.S. Road, Kurla, Mumbai - 400 070;

Attention of all the Members of Aditva Birla Fashion and Retail Limited ('the Company') is drawn to the Notice dated May 28, 2021 convening 14th Annual General Meeting of the Company' ('Notice') scheduled to be held on Thursday, Septemb 2021 at 4.00 p.m. (IST) through Video Conference ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM').

Item No. 6: Appointment of Ms. Sangeeta Pendurkar as Whole-Time Director of the Company The terms of appointment of Ms. Sangeeta Pendurkar stand revised to the extent mentioned below. The text appearing against

tem No. 7 : Appointment of Mr. Vishak Kumar as Whole-Time Director of the Company

The terms of appointment of Mr. Vishak Kumar stand revised to the extent mentioned below. The text appearing against point I

of the Board or any Committee(s) thereof of the Company.

The text appearing against "Brief Resume" of Mr. Yogesh Chaudhary, on Page number 382 be read as: Management Student from Boston College, USA

Vital part of many prestigious associations such as Rajasthan Angel Investors network (RAIN), Intellecap Impact Investment Network (I3N) and Entrepreneurs Organization (E0).

Kindly note

a) sent to all the Members of the Company on Monday, August 30, 2021;

made available (simultaneously) on:

1) Company's website: www.abfrl.com 2) Website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular the instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

Sd/-

Geetika Anand Company Secretary & Compliance Officer

An Aditya Birla Group Company

Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002

registered office at the address mentioned below:

1105, Floor 11, Plot-453, Lodha Supremus, Senapati Bapat Marg

The Sixtieth Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") on Friday, September 24, 2021 at 3.00 p.m. (IST), without physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions

Members will be able to attend the AGM only through VC/OAVM. In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM together with the Annual Report for the financial year 2020-21 is sent only through e-mail to those Members of the Company whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) on 20th August, 2021. Detailed instructions for e-voting and for joining the AGM by members are given in the Notice of the AGM.

Members, who do not receive the Notice of the AGM together with the Annua Report through e-mail and who wish to receive the same through e-mail, may send an e-mail request for the same to investors@excellind.com

Information and instructions relating to remote e-voting / e-voting during the AGM are set out in the Notice of the AGM and also being sent through the email

9.00 a.m. and end on Thursday, the 23rd September, 2021 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be forthwith disabled thereafter

voting or e-voting at the AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and who holds shares as on the cut-of

The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the

In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, they can contact Mr. Rajiv Ranjan, Asst Vice President, Link Intime India Pvt. Ltd., Email id - enotices@linkintime.co.in or Call on: Tel: 022-49186000.

Place: Mumbai

Tel.: +91-86529 05000; Fax: +91-86529 05400; E-mail: secretarial@abfrl.adityabirla.com; Website: www.abfrl.com CORRIGENDUM TO NOTICE OF THE 14th ANNUAL GENERAL MEETING

The Corrigendum should be read in continuation of and in conjunction with the Notice. All other contents of the Notice, save and except as modified by the Corrigendum, shall remain unchanged.

Revised contents of the Notice are as set forth hereunder: A. Explanatory statement :

point I on Page number 374 be read as Ms. Sangeeta Pendurkar shall be subject to retirement by rotation during her tenure as the Whole Time Director of the Company. So long as Ms. Sangeeta Pendurkar functions as the Whole Time Director, she shall not be paid any fees for attending the meetings of the Board or any Committee(s) thereof of the Company.

on Page number 376 be read as: Mr. Vishak Kumar shall be subject to retirement by rotation during his tenure as the Whole Time Director of the Company. So long as Mr. Vishak Kumar functions as the Whole Time Director, he shall not be paid any fees for attending the meetings

Annexure A :

Place: Mumbai Date: August 30, 2021

· Currently on the Board of Jaipur Rugs Company Private Limited and provides the strategic direction it needs to explore

This communication forms an integral part of the AGM Notice and has been:

3) Website of the Company's Registrar & Transfer Agent viz. Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in/

For Aditya Birla Fashion and Retail Limited

Date: 30/08/2021

विविध

मुंबई, मंगळवार, ३१ ऑगस्ट २०२१ | **नव 🏔 श**क्ति

थोडक्यात

परभणीत दिव्यांगांसाठी लसीकरण शिबीर संपन्न

परभणी- परभणी शहर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग बांधवांसाठी विशेष लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात लसीकरण मोहीम सुरू असल्याची माहिती आयुक्त देविदास पवार यांनी दिली. दिव्यांग आणि व्याधिग्रस्त नागरिकांसाठी त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात आली

यवतमाळमध्ये देशी कट्टा व ४ काडतुसांसह दोघे गजाअड

यवतमाळ - बाभूळगाव पोलिसांनी देशी कट्टा व चार काडतुसांसह दोघांना ताब्यात घेतल्याने बाभूळगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. बाभूळगाव तालुका जिल्ह्यात रेती तस्करीसाठी परिचित आहे. या रेतीतस्करीच्या भांडणातून एखाद्याचा गेम करण्याचा प्लॅन तर नव्हता ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. अशाच रेती तस्करीतून दोन महिन्यापुर्वी अक्षय राठोड टोळीच्या गुंडांनी परोपटे नामक तरुणाची येथील स्टेटबँक चौकात बंदकीच्या गोळया घालून खून केला होता. सध्या जिल्ह्यात पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने अवैध शस्त्र बाळगणारे इसमांविरुध्द कारवाई विशेष मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने रात्री बाभूळगाव शहरात पोलिस पेट्रोलिंग करीत असताना बाभूळगाव आठवडी बाजार परीसरात दोन इसम देशी बनावटी पिस्टल घेऊन गुन्हा करण्याच्या इराद्याने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अमरावती – नागपूरवरून अंजनगावकडे जाणाऱ्या कारचा द्यीपूरमधे टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून दोन दुचाकी चालक गंभीर जखमी आहेत. दर्यापुरतील अमरावती रोड स्थित पेट्रोल पंपाजवळ नागपूर येथून येणाऱ्या इंडिका कारचा समोरचा टायर अचानक फुटल्यामुळे कारने जोरदार पलट्या घेतल्या. यात समोरून येणाऱ्या दुचाकीचालक योगेश मनोहर राऊत वय ४० आणि अक्षय मनोहर राऊत वय ३५ राहणार अंबाबाई सांगळुद तालुका जिल्हा अकोला हे आपल्या दुचाकीवरून अमरावतीकडे जात असताना त्यांना कारची जोरदार धडक बसली

कोरोनामुळे पतीचे निधन,विधवा महिलांसाठी समुपदेशन उपक्रम

पुणे- कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याने वैधव्य आलेल्या महिलांच्या सम्पदेशनासाठी पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने उमेद जागर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती महापौर उषा ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत महिलांचे समुपदेशन करणे, विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्याशी समन्वय साधणे, तसेच कौशल्य विकासवाढीसाठी महिलांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्यात येणार असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले



एक्सेल इडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएनः एल२४२००एमएच१९६०पीएलसी०११८०७ **नोंदणीकृत कार्यालयः** १८४-८७, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम) मुंबई-४००१०२

वेबसाईटः http://www.excelind.co.in ईमेलः investors@excelind.com दरध्वनी क्रः ९१-२२-६६४६ ४२७३

आगामी ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदानावरील

कंपनीची साठावी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") ही एजीएम ला बोलविणाऱ्या सुचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत केलेले निगम आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) द्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१ आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारो जारी सर्क्युलर क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनात एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. ३.०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरसिंग (''व्हीसी'')/अंदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत घेण्यात येणार आहे.

संबंधित सर्क्युलर्सच्या अनुपालनात एजीएमच्या सुचनेसह एकत्रित वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल हा २० ऑगस्ट, २०२० रोजी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे ई-मेल पत्ते नोंद्विलेल्या कंपनीच्या सभासदांना ई-मेल मार्फत पाठविण्यात आली आहे. सभासदांना एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी आणि ई-मतदानासाठी तपशिलवार माहिती एजीएमच्या सूचनेत दिली आहे. एजीएमच्या सूचनेसह एकत्रित वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.excelind.co.in आणि स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाची वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com आणि वर www.nseindia.com सध्दा उपलब्ध करण्यात आला आहे

ज्या सभासदांना ई–मेल मार्फत एजीएमच्या सूचनेसह एकत्रित वार्षिक अहवाल प्राप्त झालेला नाही आणि जे ईमेल मार्फत तो प्राप्त करण्यासाठी इच्छ्क आहेत ते investors@excelind.com कडे त्यासाठी विनंती ईमेल पाठव् शकतात.

दुरस्थ ई-मतदान आणि एजीएम दरम्यान ई-मतदान

कंपनी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) च्या इलेक्टॉनिक मतदान पध्दतीमार्फत एजीएम पूर्वी दरस्थ ई-मतदानाद्वारे आणि एजीएम दरम्यान ई-मतदानाद्वारे सुध्दा एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या ठरावावर मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्याची सुविधा तिच्या सभासदांना पुरविणार आहे

दुरस्थ ई-मतदान/एजीएम दुरम्यान ई-मतदानाची माहिती आणि सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे आणि वार्षिक अहवाल वितरित करणाऱ्या ईमेल मार्फत सुध्दा पाठविण्यात आली आहे.

दूरस्थ ई-मतदानाला मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वा. सुरुवात होईल आणि गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. संपेल, दूरस्थ ई-मतदान मॉड्युल त्यानंतर त्वरित बंद करण्यात येईल.

मतदानासाठी पात्रता ठरविण्यासाठी कट ऑफ तारीख

लाभांशावरील कराची कपात

ठिकाणः मुंबई

दिनांक : ३१.०८.२०२१

ज्या व्यक्तीची नावे कट-ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ रोजीस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदविले असतील ते दरस्थ ई-मतदान किंवा एजीएम मध्ये ई-मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्यासाठी हक्कदार राहतील.

कोणीही व्यक्ती ज्यांनी सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि ज्यांनी कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले आहेत. ते instameet@linkintime.co.in कडे विनंती पाठवून एजीएमच्या सूचनेसह एकत्रित वार्षिक अहवाल आणि लॉगईन आणि पासवर्ड प्राप्त करु शकतात.

ज्या सभासदांनी दरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुध्दा एजीएमला हजर राह् शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्क्दार नाहीत.

भागधारकांना ई-मतदानाच्या संदर्भात कोणतीही चौकशी किंवा माहिती हवी असल्यास ते श्री. सजिव रंजन, सहा. उपाध्यक्ष लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., यांना संपर्क करु शकतात ईमेल आयडीः enotices@linkintime.co.in किंवा ०२२-४९१८६०० वर फोन करावा.

संचालक मंडळाने शिफारस केलेला लाभांश हा एजीएममध्ये सभासदांनी मंजुर केल्यास देण्यात येईल. लाभांश हा आयकर अधिनियम आणि त्या अंतर्गत केलेल्या नियमांच्या तरतुर्दीनुसार डिडक्शन ऑफ टॅक्स ॲट सोर्स (टीडीएस) च्या अधीन राहील. तपशिलाकरिता कृपया एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा.

एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड करिता सही/-

एस. के. सिंघवी

कंपनी सचिव

बह्सदस्यासाठी महाविकास आघाडी अनुकूल

रामभाऊ जगताप / कराड

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशान्सार राज्यातील नगरपालिका निवडणूकांसाठी एकसदस्यीय प्रभागानुसार प्रभागांचे कच्चे आराखडे तयार करण्याच्या कामास गेल्या २३ ऑगस्टपासन आहे.याबाबत सातारचे जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी व बैठकही आयोगाबरोबर पार पडली. यात कच्च्या

आराखड्यांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.मात्र, अजूनही नगरपालिका निवडणूका एकसदस्यीय वॉर्डाप्रमाणे न घेता दोन किंवा तीन सदस्यीय वॉर्डाप्रमाणे घेण्याचा विचार राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार करत असल्याचे वृत्त आहे .त्यामुळे या निवडणूका नेमक्या कोणत्या पध्द्तीने होणार आहेत,याबाबतची उत्सुकता येथील राजकीय धुरीणांसह नागरीकांनाही लागून राहिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम प्रभावित झाला आहे. राज्यात नोव्हेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या सुमारे १५० पेक्षा जास्त नगरपालिकांच्या निवडणूकीचा टप्पा हा पाच वर्षांतील सर्वात मोठा निवडणूक टप्पा मानला जातो. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महापालिकांसह नगरपालिकांमधील बहसदस्यीय प्रभागपद्भती रद्द करून एकसदस्यीय प्रभाग ठेवण्याचा निर्णय सरकारने १२ मार्च २०२० मध्ये घेतला होता. त्यावेळी महापालिकांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पद्धतीला सत्तेतील तिन्ही पक्षांची मान्यता होती. मात्र.नगरपालिकांमधील एक सदस्यीय प्रभाग पध्दुतीबाबत तिन्ही पक्षांत एकमत नव्हते.त्यातच आता दुसरी लाट ओसरत चालल्याने निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागांच्या १२ मार्च २०२० च्या निर्णयाच्या आधारे कच्चे आराखडे तयार करण्याचे

वार्ताहर/कराड

खटाव येथील वीर जवान अजिंक्य किसन राऊत

कळताच

होती.

असा

दरम्यान,यावेळी पोलीस व

लष्कराच्यावतीने बंद्कीतून

फ़ैरी झाडून अखेरची

मानवंदना देण्यात आली तर

शासनाच्यावतीने पुष्पचक्र

वाहन श्रध्दांजली वाहण्यात

आली. अजिंक्य राऊत

परीसरामध्ये

खटाव येथे रात्री उशीरा दाखल झाले.त्यानंतर

राऊत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात

अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात

आहे.तत्पूर्वी,खटावमधून अजिंक्य,अमर रहे

च्या घोषणा देत मिरवणूक काढण्यात

आली.यावेळी रस्त्याच्या दुतर्फ़ा रांगोळी

रेखाटली होती.अजिंक्यच्या पार्थिवावरती

फुलांची उधळण करण्यात येत होती.

(वय २७) यांचे रविवारी

(सिकंदराबाद) येथे आकस्मिक

मिधन झाले होते. त्यांच्या

बातमी

रविवारी रात्री त्यांचे पार्थिव

पहिल्यांदा पुणे येथे व नंतर तेथून

आई,वडील,पत्नी,भाऊ

पसरली

निधनाची

खटावसह

शोककळा

खटाव येथील वीर जवान

अजिंक्य राऊत अनंतात विलीन

हैदराबाद

परिवार



आदेश नुकतेच दिले आहेत.

कच्चे आराखडे गुगल अर्थच्या नकाशाच्या आधारे व सन २०११ सालच्या जनगणनेच्या आधारे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जनगणना होऊन १० वर्षे उलटली आहेत. त्यामुळे अनेक शहरांच्या रहिवास क्षेत्रात बदल,वाढ झालेली असू शकते.

काही ठिकाणी रहिवास क्षेत्र कमी झालेले आहे. त्यामुळे

जनगणनेचे प्रगणक गट, नकाशे, आकडेवारी याची अचुक माहिती गोळा करावी. काही ठिकाणी रहिवास क्षेत्रात बदल झालेले असू शकतात. अशा ठिकाणी भेटी देऊन त्याचा यात समावेश करावा, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. हे करताना सन २०११ सालच्या जनगणनेनुसार प्रथम पालिकेची सदस्यसंख्या निश्चित करावी. ती जाहीर करू नये, अशा सक्त सूचना आयोगाने दिल्या आहेत. कच्चे आराखडे तयार करण्याने पुढे शासनाच्या निर्णयानंतर प्रारूप प्रभाग रचना तयार करणे सोपे जाणार आहे.तथापि शासन निर्णयानुसार प्रथम

यांचे माध्यमिक शिक्षण खटाव येथील लक्ष्मी

नारायण शाळेत तर उच्च माध्यमिक शिक्षण

खटाव येथीलच शहाजीराजे महाविद्यालयात

झाले.सन २०१४ साली ते लष्करात भरती झाले

लष्करात मित्रपरिवार मोठा होता.खटाव येथील

अंबाबई क्रिडा मंडळाचे ते सक्रिय सदस्य होते.

रविवारी अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने

त्यांना हैदराबाद (सिकंदराबाद)येथील आर्मी

हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात

आले होते.मात्र,उपचार सुरू असतानाच त्यांची

प्राणज्योत मावळली.त्यांच्या मृत्यूची बातमी

सोशल मिडीयाद्वारे खटावसह परीसरामध्ये

वाऱ्यसारखी पसरली.अजिंक्य राऊतचे वडील

आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत तर

भाऊ अक्षय कांबळे हा वायुसेनेत देशसेवा

बजावत आहे.खटाव येथील पिंपळेश्वर मंदिर

परिसरात साश्रुपुर्ण नयनांनी वीर जवान अजिंक्य

राऊत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात

आले. यावेळी अजिंक्य राऊत यांना मानवंदनाही

होते.अजिंक्य राऊत यांनी विविध

ठिकाणी सेवा बजावली होती.सध्या

ते सिकंदराबाद येथील आर्मी

मेडीकल कोर येथील हॉस्पिटलमध्ये

कोरोना काळापासून सेवा बजावत

होते.सन २०१८ मध्ये त्यांच्या

विवाह झाला होता.त्यांचा खटाव व

पभाग रचनेचा पारूप आराखङ्गाचा कार्यकम जाहीर होणार आहे. आताच्या हालचाली १२ मार्च २०२० च्या शासन निर्णयाआधारे सुरू आहेत. पालिकांमध्ये एकसदस्यीय पद्धती असावी की बहुसदस्यीय असावी,याबाबतचा निर्णय राज्य शासन मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा घेण्याची शक्यता आहे

प्रत्येक पालिकांची सदस्यसंख्या निश्चित होऊन त्यानंतर



खारघर शाखा: श्री बालाजी कृपा इमा., प्लॉट क्र १९ए, सेक्टर-२०, खारघर, नवी मुंबई-४१०२१० दर: ९१-०२२ २७७४०४११/३०९ ई-मेल: kharga@bankofbaroda.com

प्रमुख पदाधिकारीही पालिकांच्या निवडणूका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार,हे

छातीठोकपणे सांगत आहेत. तिसऱ्या लाटेची स्थिती सप्टेंबरमध्ये स्पष्ट होणार

असून ओबीसी आरक्षणासंदर्भात सप्टेंबरमध्ये चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर पालिकांच्या निवडणूकांबाबत शासन निर्णय घेईल,अशी स्थिती आहे.

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोटा** चे पाधिकत अधिकारी म्हणन टि सिक्यरिटायबेशन अँड रिकन्स्टक्शन सेक्यरिटी इंट्रोस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्य ाचा वापर करून ११.०६.२०२१ मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री.अखिल अहमद रोझ** यांना सूचनेमध्य नमद केलेली रक्कम रू. ८.१७.२५६ (आठ लाख सतरा हजार दोनशे छपन्न मात्र) ३१.०३.२०२१ रोजीस आणि रील व्याज ही रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते कर्जदारांनी सदरह रक्कम चकती करण्यामध्ये कसर केलेली आहे. कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस यादारे सचना देण्यात वेते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम **८** सहवाचता ॲक्टचे कला १३ चा उप-कलम (४) च्या अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून **२६ ऑगस्ट. २०२१** रोर्ज । थे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीच विदार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रू. ८,१७,२५६ (आठ लाख सतरा हजार दोनशे छपन्न मात्र) ३१.०३.२०२१ रोजीस आणि त्यावरील व्याज या रकमेच्य

गरण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतदींनसार कर्जदारांचे लक्ष् स्थावर मिळकतीचे वर्णन

म्लॅट क्र. बी-१०३, १ला मजला, बी-विंग, रिद्धी सिद्धी पॅराडाईझ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.४२बी. सेक्टर १२. गाव कामोठे. पनवेल. जिल्हा रायगड-४१०२०९ चे समाविष्टीत मिळकतीचे ते वे भाग व विभाग सही / प्राधिकृत अधिकारी

ठिकाण : खारघर शाख

मख्य व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा

जाहीर सूचना

माझे अशिल म्हणजेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जे.बी.नगर शाखा, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९ यांच्यावतीने याद्वारे सूचना देण्यात येते की, त्यांच्या पुढील दोन स्टाफ सदस्यांनी त्यांच्या प्रस्तावित पुढील मिळकतींच्या खरेदीकरिता वैयक्तिक गृह कर्ज प्राप्त केले आहे. सदर स्टाफ सदस्यांनी त्यांच्या प्रस्तावित गृह कर्ज तारणासाठी मूळ नामाधिकार विलेखाच्या भरणाद्वारे निर्माण समतुल्य गहाणाच्या प्रस्तावाकरिता त्यांच्या प्रस्तावित पुढील मिळकतींचे मूळ नामाधिकार विलेख आमच्या अशिलांकडे जमा केले. पुढे याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर मूळ नामाधिकार विलेख हे त्यांचा शाखा परिसराच्या स्थलांतरादरम्यान आमच्या अशिलांच्या ताब्यातून हरवले/गहाळ झाले. पृढे याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर स्टाफ सदस्यांनी त्यांचे प्रस्तावित गृह कर्ज चूकते केले आणि सदर मिळकतींवरील अशिलांचे प्रभार सोडण्यात आले. सदर स्टाफ सदस्यांचे तपशील, गहाण मिळकती आणि हरवलेले मूळ नामाधिकार विलेख पुढीलप्रमाणे

१) नाव: नेझुव्हिंगल पॉल मॅन्युल आणि सुमा ॲनी पॉल मिळकत: फ्लॅट क्र.१३, ३रा मजला, इमारत क्र.२, प्लॉट क्र.१६, भवानी नगर, अंधेरी हिल व्ह्य को-

ऑप हाऊ सोसा.लि., मरोळ मरोशी रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९. गहाळ नामाधिकार विलेख: ए) हमीचे उप-प्रबंधक, अंधेरी दारे जारी ३०/६/२००० रोजीची मळ . नोंटणीकत पावती सह श्री. हेमंत रामसेवक श्रीवास्तव विक्रीते म्हणून आणि नेझुव्हिंगल पॉल मॅन्यूल आणि सुमा ॲनी पॉल हे खरेदीदार म्हणून यांच्यातील २९/६/२००० रोजीचा मूळ विक्रीकरिताचा

बी) हिल व्ह्यू को-ऑप हाऊ सोसा.लि.द्वारे जारी मूळ शेअर प्रमाणपत्र क्र.०३१. १) नाव: शिवानी दुर्गादास कुलकर्णी

मिळकत: फ्लॅट क्र.ए/३, तळ मजला, इमारत क्र.१८, सेंट्रल पार्क कॉम्पलेक्स, सेंट्रल पार्क को-ऑप हाऊ सोसा.लि., बोलिंज विरार पश्चिम, जिल्हा ठाणे ४०१३०३.

गहाळ नामाधिकार विलेख: ए) हमीचे उप-प्रबंधक. वसई २ द्वारे जारी ३/९/१९९७ रोजीची मळ नोंदणीकत पावती क्र. ३७३५/९७ सह श्रीम. माया सधाकर मंडपे हस्तांतरक म्हणून आणि शिवानी दर्गादास कलकर्णी हे हस्तांतरिती म्हणन यांच्यातील २४/८/१९९७ रोजीचा मळ विक्रीकरिताचा करार बी) सेंट्रल पार्क को–ऑप हाऊ सोसा.लि.द्वारे जारी मूळ शेअर प्रमाणपत्र क्र.२७८

संतोष आर. शेट्टी आणि असोशिएट्स वकील ७०५, बोनांझा, सहार प्लाझा, जे.बी. नगर, ए.के.रोड, अंधेरी पू. मुंबई ४०००५९

राजर्षी शाह् गौरव पुरस्कार संचिन गोवळकर यांना प्रदान

रत्नागिरी - खेड तालुक्यातील महसूल विभागातील सचिन यशवंत गोवळकर, मंडळ अधिकारी भरणे यांना प्रशासकीय कामामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठीचा अविष्कार फाऊंडेशन, इंडिया या संस्थेचा राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाह गौरव पुरस्कार कोल्हापूरच्या कळंबा येथील चाटे स्कूल याठिकाणी जेष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. किसनराव क्राडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.क्रांतीदेवी कुराडे, रयत शिक्षण संस्थेचे संचालक एम. डी. शेख. अविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, आम्ही गाडगीळ निवास को-ऑप, हाऊसिंग सोसायटी लि.. एक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जे १ नोव्हेंबर. १९८५ रोजीसचे महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट. १९६० च्या अंतर्गत धारक गोंदणी क्र. बीओएम/डब्ल्युएचई/एचएसजी टीसी/५५१ वर्ष १९८५ रितसर नोंदणीकत असन बालील नमूद परिशिष्टात अधिक विशेष करूने विवर्णित मत्ता जिचा पत्ता वाकोला ब्रिज, वाकोल महापालिका शाळा मागे, सांताक्रुझ (पू.), मुंबई ८०० ०५५ चे नामाधिकार तपासत आहे

पटर सोसायटी आमचे अशीलाचे बाजने एक वेकास करार धारक नोंदणी क्र. बीडीआर ९/९६०३/२०२१ आणि मुखत्यारी धारक नोंदणी क्र. बीडीआर-९/९६०८/२०२१ दोन्ही दिनांकित २७ ऑगस्ट, २०२१ रोजीचे निष्पादित आणि नोंदणी केला आहे आणि त्यानुसार आमच्या अशिलाकडे सदर मत्तेची संदर्भात विकास हक्क सपर्द करण्यांत आला आहे

सर्व व्यक्ती ज्यांचा विक्री, अभिहस्तांकन, गहाण ऱ्यास, धारणाधिकार, भेट, भार, ताबा, वारसा, भाडेपट्टा, भाडेकरू, देखभाल, सविधाधिकार किंव कोणत्याही कशाही मार्गे सदर मत्ता किंव कोणत्याही भागावर कोणताही दावा किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी प्रसिद्धीची तारखेची १४ दिवसांत खालील नमूद पत्त्यावर खालील संदर्भ क्र उल्लेख करून निम्नस्वाक्षरीकारांना दस्तावेजीय पुरावासहित लेखी स्वरुपात सदर कळविणे भावश्यक आहे, कसूर केल्यास दावा, जर असेल सोडून दिला असे मानण्यात येईल वरील नमूद संदर्भाचे परिशिष्ट

मंबई उपनगर आणि मंबई शहराचा नोंदणी जिल्हा आणि उपनगर मधील सांताक्रझ (पू.), मुंबई-४०० . ५५ येथे असलेले आणि वसलेले धारक सीटीएस a. ३६०७ ते ३६११, ३६२९ आणि ३६३०, गाव कोले कल्याण, तालुका अंधेरी येथे १५ रहिवासी फ्लॅट असलेले तळ अधिक आऊट हाऊस आणि सहा वरचा मजला समाविष्ट 'गाडगीळ निवास' जात बिल्डिंग, मोजमापित पोपर्टी कार्डनुसार ६९०.८० चौ. मी. किंवा तत्सम असलेली तळ किंवा जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग, सीमाबद्ध पुढील प्रमाणे:-

उत्तर किंवा त्या दिशेनेः धारक सीटीएस क्र. ३६०६ आणि ३६०३ च्या जमिनीने पूर्व किंवा त्या दिशेनेः पाईप लाईन रोड ने दक्षिण किंवा त्या दिशेने: धारक सीटीएस इ

३६३९ च्या जमिनीने पश्चिम किंवा त्या दिशेनेः धारक सीटीएस क्र ३६१२ आणि ३६२४ च्या जिमनीने ठिकाणः मुंबई

दिनांकः ३१/०८/२०२१ सं. क्र. व्हीएजे/२०२१

> व्ही. ए. जोशी पार्टनर मे. चिटणीस वैथी अँड कं. वकील आणि सोलिसिटर्स, ४१०/४११, गुंडेचा चेंबर्स, निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०० ०२३

सही/

जाहीर सूचना

यादारे सचना देण्यात येते की. माझे अशील श्री. अमोध आरती अशोक जगदाळे यांनी माहिम पोस्ट ऑफिस लन(मोगुल लन), प्लॉट क्र.३३४ बी, महिम, मुंबई-४०००१६ येथे स्थित ऑलिव्हर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लि. अशा ज्ञात इमारतीमधील बी विंग, १ल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. बी-४ गोजमापित ५३७.०० चौ.फु. चटई क्षेत्र हे सौ. आरती आनंद देसाई व श्री. आनंद दुल्बा देसाई यांच्याकडुन खरेदी मान्य केले, सदर फ्लॅट हा सर्व भार, दावे आणि गगण्यांपासून मुक्त आहे.

वरीलसदर मिळकतीच्या कराराची मूळ शृंखल म्हणजेच विकासक आणि सौ. लीला गंजानन वानोलकर व श्री. गजानन बाळकृष्ण खानोलक यांच्यातील सन १९६८ मधील निष्पादित मळ करार आणि सौ. लीला गजानन खानोलकर व श्री. गजानन गळकृष्ण खानोलकर आणि श्री. व्ही. बालसुब्रम्न्यम् गांच्यातील सन १९७६ मधील निष्पादित मूळ करार ह हरवला, गहाळ झाला आहे आणि सौ. आरती आनंद साई व श्री. आनंद दुल्बा देसाई यांच्या नावामधील फ्लॅट क्र.बी-४ सोँसायटी रेकॉर्डन्सार अथक शोधानंतरही सापडलेला नाही.

सर्व व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्यावरी कोणत्याही भागावर कोणताही दावा किंवा हक जसे की, वारसा, शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा ग्रारणाधिकार, परवाना, बक्षीस, अदलाबदल विश्वस्त, ताबा किंवा भार किंवा अन्यकाही टावे असल्यास त्यांनी सदर लिखित पुरक मूळ कागदपत्रासह नेम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय सी-२५, सम्राट अशोक सीएचएस लि.. प्लॉट क्र. ३५. म्हाडा रोड क्र ३ लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवर्ल (पूर्व), मुंबई ४००१०१ येथे या तारखेपासून चौद (१४) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे कसूर केल्यास, तशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे दावा किंव दावे जर असल्यास. ते त्यागित आणि/किंव परित्यागित समजले जातील दिनांक ३१ ऑगस्ट २०२१.

. वकील, उच्च न्यायालय

जाहीर सूचना

नेवास को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जे नोव्हेंबर, १९८५ रोजीसचे महाराष्ट्र को=ऑपरेटिव प्रोसायटीज् ॲक्ट, १९६० च्या अंतर्गत धारव नोंदणी क्र. बीओएम/डब्ल्यएचई/एचएसजी टीसी/५५१ वर्ष १९८५ रितसर नोंदणीकृत असून खालील नमद परिशिष्टात अधिक विशेष करून विवर्णित मत्ता जिचा पत्ता वाकोला ब्रिज, वाकोल नहापालिका शाळा मागे, सांताक्रुझ (पू.), मुंबई . १०० ०५५ चे नामाधिकार तपासत आहे

सर्व व्यक्ती ज्यांचा विक्री. अभिहस्तांकन, गहाण ऱ्यास. धारणाधिकार. भेट. भार. ताबा. वारसा माडेपट्टा, भाडेकरू, देखभाल, सुविधाधिकार किंव कोणत्याही भागावर कोणताही दावा किंव हेतसंबंध असल्यास त्यांनी प्रसिद्धीची तारखेची १४ देवसांत खालील नमद पत्त्यावर खालील संदर्भ क्र . उल्लेख करून निम्नस्वाक्षरीकारांना दस्तावेजीय र्रावासहित लेखी स्वरुपात सदर कळविण<u>े</u> गवश्यक आहे, कसूर केल्यास दावा, जर असेल सोडन दिला असे मानण्यात येईल.

वरील नमूद संदर्भाचे परिशिष्ट नुंबई उपनगर आणि मुंबई शहराचा नोंदणी जिल्ह

ञ आणि उपनगर मधील सांताक्रुझ (पू.), मुंबई-४०० ०५५ येथे असलेले आणि वसलेले धारक सीटीएर क्र. ३६०७ ते ३६११. ३६२९ आणि ३६३०. गाव कोले कल्याण, तालुका अंधेरी येथे १५ रहिवासी फ्लॅट असलेले तळ अधिक आऊट हाऊस आणि पहा वरचा मजला समाविष्ट 'गाडगीळ निवास' ज्ञात बिल्डिंग, मोजमापित पोपर्टी कार्डनसार ६९०.८० चौ. मी. किंवा तत्सम असलेली तळ किंव जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग, सीमाबद्ध र्द्धील प्रमाणेः-

उत्तर किंवा त्या दिशेनेः धारक सीटीएस क्र. ३६०६ आणि ३६०३ च्या जमिनीने

पूर्व किंवा त्या दिशेनेः पाईप लाईन रोद्र ने इक्षिण किंवा त्या दिशेने: धारक सीटीएस ब्र ३६३९ च्या जिमनीने

श्चिम किंवा त्या दिशेनेः धारक सीटीएस क्र ३६१२ आणि ३६२४ च्या जमिनीने ठिकाणः मुंबई

दिनांकः ३१/०८/२०२१ सं. क्र. व्हीएजे/२०२१

मे. चिटणीस वैथी अँड कं. वकील आणि सोलिसिटर्स ४१०/४११, गुंडेचा चेंबर्स नगिनदास मास्टर रोड, फोर्ट, मंबई-४०० ०२

व्ही. ए. जोशी

पार्टन

Bank of Maharashtra

कार्यालय पत्ता: जनमंगल ४५/४७, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ०२३ दूर. क्र.: (०२२) २२६७ ५८९९

मुख्य कार्यालयः लोकमंगल, १५०१, शिवाजी नगर, पुणे-४११ ००५



अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसाधारण जनता आणि विशेष करून कर्जदार आणि जामीनदार यांना यादारे सचना देण्यात येते की. बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी खाली वर्णन केलेल्ट बँक ऑफ महाराष्ट्रकडे गहाण/प्रभारीत मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतला ज्या ''जसे आहे जोथे आहे तत्त्वाने, जसे आहे जे आहे तत्त्वाने आणि जे काही आहे तेथे

संच	कर्जदार/ हमीदारांचे नाव आणि	स्थावर मिळकतीचे संक्षिप्त	राखीव किंमत (आर.पी)
क्र.	पत्ता	वर्णन (कब्जा प्रकार)	इसारा अनामत रक्कम (ईअर)
		ज्ञात भार	बोली वाढविणे
			ई-लिलावाची तारिख आणि वेळ
१	कर्जदार: मे. उशादेव इंटरनॅशनल लिमिटेड, नोंद. कार्या. येथे: ६ वा मजला, न्यु हरिलीला हाऊस, मिंट रोड, मुंबई- ४००००१, तसेच येथे: ६ वा मजला, अपीजय हाऊस, फोर्ट, मुंबई- ४००००१. हमीदार: १) श्री. प्रतीक गुप्ता, २) सौ. सुमन गुप्ता, दोन्ही रिहवासीत: ६ वा मजला, न्यु हरिलीला हाऊस, मिंट रोड, मुंबई- ४००००१, तसेच येथे: ६/ए/१, ब्राईटन अपार्टमेंट, रुंगटा लेन ६८, डी. नेपिअन सी रोड, मुंबई- ४००००६ ३) मे. उषादेव मक्टराईल प्रा. लि. यथे: ६ वा मजला, न्यु हरिलीला हाऊस, मिंट रोड, मुंबई- ४००००१,	जमीन महसूलच्या कलेक्टरच्या बूकमध्ये नोंदणीकृत धारक सर्व्हें क्र. ३४२/ए (भाग), ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्हामध्ये माजिवाडा, तालूका आणि जिल्हा ठाणेचा गावामध्ये पोखरण रोड येथे स्थित असलेले आणि वसलेले टियारा कमार्शिअल कॉम्प्लेक्स नावे ज्ञात इमारतीच्या २ ऱ्या मजल्यावर ऑफिस क्र. ८, मोजमापित ३७५,३७ चौ.फू. चटई क्षेत्र. (प्रत्यक्ष कब्जा)	হ. ६০,৬५,০০০/- হ. ६,০৬,५০০/- হ. ५০,০০০/-
		आम्हाला मे. निखिल डेव्हलपर्स यांच्याकडून संच क्र. १: रु. ६,१५,८६९/- करीता अन्वये मे २०१९ पर्यंत सप्टेंबर २०१६ पासून मेंटेनेन्स थकबाकी प्रलंबित असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.	दिनांक: १५.०९.२०२१ वेळ: स. ११.०० ते दु. १.०० प्रत्येकी ५ मिनिटांच्या विस्तारासह
٦.		जमीन महसूलच्या कलेक्टरच्या बूकमध्ये नोंदणीकृत धारक सर्ल्हे क्र. ३४२/ए (भाग), ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्हामध्ये माजिवाडा, तालूका आणि जिल्हा ठाणेचा गावामध्ये पोखरण रोड येथे स्थित असलेले आणि वसलेले टियारा कमार्शिअल कॉम्प्लेक्स नावे ज्ञात इमारतीच्या २ ऱ्या मजल्यावर ऑफिस क्र. ९, मोजमापित ३७५.३७ चौ.फू. चटई क्षेत्र. (प्रत्यक्ष कब्जा)	হ. ६০,৬५,০০০/- হ. ६,০৬,५০০/- হ. ५০,০০০/-
तसेच येथे ऑप प्रिम	तसेच येथे: अपीजय प्रिमायसेस को- ऑप प्रिमायसेस सोसायटी लि., ६ वा मजला, १३०, मुंबई समाचार मार्ग,	आम्हाला मे. निखिल डेव्हलपर्स यांच्याकडून संच क्र. २: रु. ६,१८,६९१/- करीता अन्वये मे २०१९ पर्यंत सप्टेंबर २०१६ पासून मेंटेनेन्स थकबाकी प्रलंबित असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.	दिनांक: १५.०९.२०२१ वेळ: स. ११.०० ते दु. १.०० प्रत्येकी ५ मिनिटांच्या विस्तारासह
३. प 3 व	फोर्ट, मुंबई. ४) मे. उषादेव मेटल्स ॲण्ड मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड: ६ वा मजला, न्यु हरिलीला हाऊस, मिंट रोड, मुंबई- ४०० ००१.	जमीन महसूलच्या कलेक्टरच्या बूकमध्ये नोंदणीकृत धारक सर्ल्हे क्र. ३४२/ए (भाग), ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्हामध्ये माजिवाडा, तालूका आणि जिल्हा ठाणेचा गावामध्ये पोखरण रोड येथे स्थित असलेले आणि वसलेले टियारा कमार्शिअल कॉम्प्लेक्स नावे ज्ञात इमारतीच्या २ ऱ्या मजल्यावर ऑफिस क्र. १०, मोजमापित ३७५.३७ चौ.फू. चटई क्षेत्र. (प्रत्यक्ष कब्जा)	ৼ. ६८,८५,०००/- ৼ. ६,८८,५००/- ৼ. ५०,०००/-
		आम्हाला मे. निखिल डेव्हलपर्स यांच्याकडून संच क्र. ३: रु. ६,९७,५७४/– करीता अन्वये मे २०१९ पर्यंत सप्टेंबर २०१६ पासून मेंटेनेन्स थकबाकी प्रलंबित असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.	दिनांक: १५.०९.२०२१ वेळ: स. ११.०० ते दु. १.०० प्रत्येकी ५ मिनिटांच्या विस्तारासह

थकीत रक्कमः रु. २०९,०२,८५,२८८.७१ (रु. दोनशे नऊ करोड दोन लाख पंच्याऐंशी हजार दोनशे अट्टाएंशी आणि पैसे एकाहत्तर मात्र)

२८.०२.२०१८ रोजीस अधिक ०१.०३.२०१८ रोजीपासूनचे व्याज आणि खर्च सहभागाच्या विनंती पत्र/ केव्हायसी दस्तावेज/ ईअरचा पुरावाच्या सादरीकरणाची तारिख आणि वेळ: १३.०९.२०२१ रोजीस सायं. ५.०० पर्यंत निरिक्षणाची तारिख आणि वेळ: ०८.०९.२०२१ रोजी स. ११.०० ते दु. ३.०० (निरिक्षण आणि कार्यालयाचा तपशिलाकरीता कृपया संपर्क श्री. विभ शर्मा मो. क्र.: ८८४७६५४१८५, सौ. मेघा जाऊलकर, मोबा क्र.: ८४२४०३८४७७, कु. निकिता चतुर्भुज, मोबा. क्र.: ९९८७३६०११५, श्री.मयुरेश

गारगावकर, मार्बा. क्र. ९८६७७०५४३६)			
कर्जदार: मे. श्री डिस्ट्रीब्युटर्स,	फ्लॅट क्र. सी-३११, सी विंग, जैन अपार्टमेंट, जैन दर्शन को-ऑप		
प्रोप्रायटर: श्री. प्रेमल व्ही मेहता	हाऊ.सोसा. लि., ६० फूट रोड, भाईंदर पश्चिम, जि. ठाणे - ४०१	रु. १,५६,०००/ -	
हमीदार: सौ. लक्ष प्रेमल मेहता	१०१ (बिल्ट अप क्षेत्र: २४० चौ.फू. आणि चटई क्षेत्र: २०३ चौ.फू.	₹. ५०,०००/-	
सर्व पत्ता येथे: १२, एम.डी. इमारत,	(प्रत्यक्ष कब्जा)		
१ला मजला, डॉ. एम. सी. जवळे	डीआरटी, मुंबई समक्ष प्रलंबित मे. श्री डिस्ट्रिब्युटर्स, श्री. प्रेमल मेहता	दिनांक: १५.०९.२०२१ वेळ: स.	
मार्ग, कबुतर खाना जवळ, दादर	विरुद्ध बँक ऑफ महाराष्ट्र दरम्यान एस.ए.क्र. ३७/२०१९ मधील	११.०० ते दु. ४.०० जर शेवटच्या	
(पश्चिम), मुंबई - ४०० ०२८.	कोणताही अंतरिम रिलिफ नाही. ज्याअर्थी विक्री ही एस.ए. च्या	५ मिनिटामध्ये बोली केली तर	
	aithe the section and and		

थकीत रक्कम: रु. ९८,९४,२६५.३१ अधिक २९.०५.२०१५ रोजीपासूनचे न लावलेले व्याज

सहभागाच्या विनंती पत्र/ केव्हायसी दस्तावेज/ ईअरचा पुरावाच्या सादरीकरणाची तारिख आणि वेळ: १३.०९.२०२१ रोजीस सायं. ५.०० पर्यंत निरिक्षणाची तारिख आणि वेळ: ०९.०९.२०२१ रोजी स. ११.०० ते सायं ५.०० (निरिक्षण आणि कार्यालयाचा तपशिलाकरीता कृपया संपर्क विशात वैगंणकर, शाखा व्यवस्थापक, गिरगाव शाखा, मोबाईल क्र. ८०१०९४४२८८, लॅण्डलाईन क्र.०२२-२३८६७०९५)

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कुपया बँकेच्या वेबसाईट मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक 'https://www.bankofmaharashtra.in/propsale.asj

दिनांक: ३०.०८.२०२१

प्राधिकृत अधिकारी आणि उप झोनल व्यवस्थापक मुंबई शहर झोनल कार्यालय, बँक ऑफ महाराष



आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड

CIN: L18101MH2007PLC233901 नोंदणीकृत कार्यालय: पिरामल अगस्त्य कॉर्पोरेट पार्क, बिल्डिंग 'ए', ४था आणि ५वा मजला,

युनिट नं. ४०१, ४०३, ५०१, ५०२, एल.बी.एस. रोड, कुर्ला, मुंबई – ४०० ०७०, महाराष्ट्र, भारत. दूरध्वनी क्र.: +९१-८६५२९ ०५०००; फॅक्स: +९१-८६५२९ ०५४००; ई-मेल: secretarial@abfrl.adityabirla.com; वेबसाईट: www.abfrl.com

१४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसाठी शुद्धिपत्रक

आदित्य बिर्ली फॅशन अँड रिटेल लिमिटेडच्या ('दि कंपनी') सभासतांचे लक्ष व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्हिसी')/इतर दुकशाव्य माध्यमे ('ओएव्हिएम') द्वारे गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्या. ४.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) घेण्याचे ठरलेल्या १४व्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करणाऱ्या २८ मे, २०२१ या तारखेच्या सूचनेकडे ('नोटीस') वेधण्यात येत आहे.

हे शुद्धिपत्रक सदर सूचनेच्या सोबत आणि सलग वाचण्यात यावे. ह्या शुद्धिपत्रकानुसार दुरुस्त करण्यात आलेला भाग वगळता या सूचनेमधील इतर सर्व मजकरामध्ये कोणताही बदल होत नाही.

सूचनेचा सुधारित मजकूर खाली देण्यात येत आहे:

ए. स्पष्टीकरणात्मक विवरण:

मुद्दा क्र. ६ : सुश्री संगिता पेंड्ररकर यांची कंपनीच्या पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती.

सुश्री संगिता पंडुरकर यांच्या नियुक्तींच्या शर्तींमध्ये खाली नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत सुधारणा करण्यात येत आहे. पृष्ठ क्र. ३७४ वरील मुद्रा १ समोर असणारा मजकूर पुढीलप्रमाणे वाचण्यात यावाः

१. सुशी संगिता पुंइरकर यांची कंपनीच्या पूर्णवेळ संचालक म्हणून असणाऱ्या मुद्तीमध्ये रोटेशनने निवृत्ती होऊ शकेल. सुशी संगिता पुंडरकर ह्या जीपर्यंत पूर्णवेळ संचालक म्हणून कार्य करीत असतील तोपर्यंत त्यांना कंपनीच्या संचालक मंडळ अथवा इतर कोणत्याही समिती/समित्यांच्या सभेस उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्यात येणार नाही.

मुद्दा क्र. ७ : श्री. विशाक कुमार यांची कंपनीच्या पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती.

श्री. विशाक कुमार यांच्या नियुक्तींच्या शर्तींमध्ये खाली नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत सुधारणा करण्यात येत आहे. पृष्ठ क्र. ३७६ वरील मुद्दा १ समीर

9. श्री. विशाक कुमार यांची कंपनीच्या पूर्णवेळ संचालक म्हणून असणाऱ्या मुदतीमध्ये रोटेशनने निवृत्ती होऊ शकेल. श्री. विशाक कुमार हे जोपर्यंत पूर्णवेळ संचालक म्हणून कार्य करीत असतील तोपर्यंत त्यांना कंपनीच्या संचालक मंडळ अथवा इतर कोणत्याही समिती/समित्यांच्या सभेस उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्यात येणार नाही.

बी परिशिष्ट ए:

पृष्ठ क्र. ३८२ वरील श्री. योगेश चौधरी यांच्या 'ब्रीफ्र रीज्यूम/थोडक्यात माहिती' समोर दिसणारा मजकूर अशाप्रकारे वाचण्यात यावाः • बोस्टन महाविद्यालय, युएसए येथून मॅनेजमेंट स्टूडन्ट

• सध्या जयपूर रस्स कंपनी प्रा. लि. यांच्या संचालक मंडळावर आहेत आणि ते त्यांना स्वदेशी आणि जागतिक बाजारपेठांमधील व्यावसायिक संधी आवश्यक असणारे धोरणात्मक निर्देशन देत आहेत.

राजस्थान एन्जेल इन्व्हेस्टर्स नेटवर्क (आरएआयएन), इटलेकॅप इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट नेटवर्क (आय३एन) तसेच एन्टप्रेन्युअर्स ऑर्गनायझेशन (ईओ) सारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थाचा ते महत्वाचा भाग आहेत.

कपया नोंद घ्या:

हा पत्र व्यवहार एजीएमच्या सूचनेचा एक महत्वाचा भाग आहे आणि तो:

ए) सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१ रोजी कपनीच्या सर्व सभासदाकडे पाठवून देण्यात आला आहे. बी) तो (एकाच वेळेस) येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे:

9) कपनीची वेबसाईट : www.abfrl.com;

२) स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजे बीएसई लिमिटिड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या अनुक्रमे wwww.bseindia.com आणि www.nseindia.com वरील वेबसाईट्स आणि

3) कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट, म्हणजेच लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची वेबसाईट https://instavote.linkintime.co.in/. सभासदाना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये मांडलेल्या सर्व नोंदी व विशेषतः एजीएममध्ये सहमागी होण्यासाठी असणाऱ्या सूचना, रिमोट ई-व्होटींगद्वारे अथवा एजीएमच्या ठिकाणी ई-व्होटींग करण्याविषयीची पद्धत या बाबी काळजीपूर्वक वाचाव्यात.

आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड करिता.

गीतिका आनंद कपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायस ऑफिसर

तारीख : ३० ऑगस्ट, २०२१

स्थळ : मुंबई